



Listing Compliance and Legal

Regulatory BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 532749

Listing and Compliance

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G

Bandra Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051

NSE Symbol: ALLCARGO

August 20, 2020

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement for completion of dispatch of Notice convening the 27th Annual General Meeting along with Annual Report for the Financial Year 2019-20

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with Part A of Schedule III of the Listing Regulations, attached herewith the copies of advertisement published in newspapers on August 19, 2020 in The Free Press Journal (English) and on August 20, 2020 in Navshakti (Marathi) relating to completion of dispatch of Notice convening the 27th Annual General Meeting along with Annual Report for the Financial Year 2019-20 to the Members of the Company.

The above information is also made available on the Company's website www.allcargologistics.com

Kindly take the same on record.

Thanking you, Yours faithfully, For **Allcargo Logistics Limited**



Devanand Mojidra Company Secretary

Encl: a/a

REMI SALES AND ENGINEERING LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L31100MH1980PLC022314

Extract of Standalone Audited Results for the year ended 31st March, 2020 (Revised) (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended 31.03.2020	Year ended 31.03.2020	Quarter ended 31.03.2019
	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations	3,325.21	14,018.14	3,862.74
Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional tems)	148.39	617.33	180.87
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional tems)	148.39	617.33	180.87
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems)	116.67	477.90	129.95
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive ncome (after tax)]	105.57	464.55	86.33
Equity Share Capital	57.02	57.02	57.02
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2019			3,969.58
Earnings Per Share (of Rs.10/- each)-			
			22.79 22.79
	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional tems) Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional tems) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2019	Total Income from Operations Alter Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional tems) Alter Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional tems) Alter Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Alter Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2019 Earnings Per Share (of Rs.10/- each)- 1. Basic 20.46	31.03.2020 (Audited) Total Income from Operations Set Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional tems) Set Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

> By the order of the Board For REMI SALES AND ENGINEERING LTD.

Zonal Stressed Asset Recovery Branch

Email: armbom@bankofbaroda.co.in

Sale notice for sale of Immovable properties and movable properties

E-Auction sale notice for sale of Immovable and moveable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged to the Secured

Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is" and "Without

recourse basis" for recovery of dues of secured creditors below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction

of piece and parcel of land measuring 5 Acres 257,17,14,084.20/ 1300 Hrs to

SYMBOLIC POSSESSION NOTICE

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic

possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of

the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property

Description

of Property/ Date of

Symbolic Possession

Branch Office: ICICI Bank Ltd. 4/10, Mythree Tower, Bommanhalli Hosur Main Road Bangalore- 560068

with known encumbrances, if any

All that part and parcel of property consisting

(1-9) at Mouza Nonadnaga, JI No. 10 under

East Kolkata Development Projects, District

within the jurisdiction of Kolkata Municipal

corporation, KMC ward No. 10

Encumbrance known to bank : Nil

Mumbai, Date: 18th August, 2020

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

date and time. EMD and Bid Increase Amount are mentioned below-

read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002.

Name & Address of Borrower/s /Guarantor/s Description of the immovable property

1) M/s Rolta Infrastructure and Technology Services (Plot No. A-1) out of 10 Acres in the plot No.

(Sandeep Kasera) **Whole Time Director**

Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Phone: 022-43683807, 43683808, Fax: 022-43683802 [Provision to Rule 8(6) and 6(2)]

Total Dues-Rs.

- Plus interest

and cost from

31.05.2019

Time of

E-auction

09.09.2020

NOTICE

Shrimati Sugrabai Hassanali a joint member of the Red Rose Co-operative Housing Society Ltd. having, address at Red Rose, New Link Road, Andheri (W), Mumbai 400 053 and holding flat No.401- B Wing in the building of the society, died on 16th June, 1994 without making any

The society hereby invites claims or objections

from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capitall property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 A. M. to 6 P.M. from the date of publication of the notice till the date of

expiry of its period. Place: Andheri (W), Mumbai; Date: 19/8/2020 For and on behalf of The Red Rose Co-op. Housing Society Ltd; Hon. Secretary

APPENDIX IV-A and II-A

possession

(Construc-

Physical)

Physical

Possession

Authorized Officer Bank of Baroda

Date of Demand Name

Notice/ Amount of

Notice (Rs.)

30.11.2019

52,96,620.00/-

in Demand Branch

Authorized Officer

ICICI Bank Limited

Trichy

Property

Inspection

Time and

contact

Details

28.08.2020

11.00 am to

1.00 pm.

Mr Akhilesh

Jain

9820244981

date and

(1) Reserve Price Status of

(2) EMD Amount

of the Property

(3) Bid Increase

Amount

1)Rs 16969.50

lakh

2) Rs 1696.95

3) Rs 1.00 lakh

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large

under instructions and on behalf of my client Mr. SANTOSH BALKR-ISHNA CHALKE owner in respect of Tenement No. 7, on Ground Floor, in Building No. H-7, New Deonar Municipal Co-op. Hsg. Soc. Ltd., at Deonar Colony, Govandi, Mumbai-400 043, area adm. about 30.9 Sq. Mtrs. Carpet, hereinafter referred to as said "Premises". My client states that in respect of said premises he has lost/misplaced Original Allotment Letter from The Ward Officer (Estates), Municipal Corporation of Greater Mumbai issued in favour of his mother Smt. Chalke Rohini Balkrishna and the same is not traceable.

All persons/authorities having any claims against for in the aforesaid premises/lost/misplaced/not traceable document or by any part thereof by any way are required to make the same known in writing to me with documentary evidence at my under mentioned office within 14 days from date of this publication of public notice, failing which it shall be presumed that there is no claim/s from any persons/authorities over said lost and misplaced aforesaid document and on the said Premises. If any claims received after the said 14 days period hereof, the same shall be considered as waived.

ABHISHEK K. PAREKH Advocate High Court Shop No. 15 & 16, Janta Market, Chembur East, Mumbai-400 071.

BARCLAYS INVESTMENTS & LOANS (INDIA) PRIVATE LIMITED Regd. Office: Nirlon Knowledge Park, Level 10, Block B-6, Off Western

Mumbai- 400063 CIN: U93090MH1937FTC291521 Website: www.barclays.in/bilil

Express Highway, Goregaon (E),

E-mail: WIMCorpSecretarial@internal.barcl

ayscapital.com Tel: +91 22 61754075

NOTICE OF EXTRAORDINARY

GENERAL MEETING

Dear Members,

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting (EGM) of the Members of the Company will be held on Friday, August 28, 2020 at 11:00 a.m. at the registered office of the Company at Nirlon Knowledge Park, Level 10, Block B-6, Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400063 to transact the special business for reduction of Equity Share Capital of the Company by reducing the face value per equity share from INR 50/- to INR 40/on proportionate basis by writing-off past accumulated losses to the extent of INR 2, 180, 657, 120/-

The Notice of EGM is available on the website of the Company at www.barclays.in/bilil. In view of the massive outbreak of the COVID-19 pandemic, social distancing is to be a prerequisite. Hence, Members are requested to inform the undersigned, at least fortyeight hours prior to the meeting, by writing at WIMCorpSecretarial @internal.barclayscapital.com, should they intend to attend the meeting in person, to enable us to make necessary arrangements at the venue.

Further, Members who have not registered/updated their email addresses with the Company are requested to register/update the same by writing to the Company at WIMCorpSecretarial@ internal.barclayscapital.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. The said e-mail addresses may be used for sending future communications by the Company.

Dated: 19.08.2020 Sd Ms. Noopur Gupta Company Secretary

Nashik Municipal Corporation, Nashik

Public Health Engineering Department (Water Supply) E-Tender Notice No. 04/2020-21 (Work No.1) 2nd Ext

 Nashik Municipal Corporation, Nashik invites bids for Design providing and construction of RCC ESR. Public Health Engineering Department, (WS) Nashik Municipal Corporation, Nashik. The detailed tender notice, document would be available on www.mahatenders.gov.in

Sd/-

ज.सं./जा.क्र./२१५/ दि. १८/०८/२०२० सामायिक अंतर राखा...! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा...

Superintending Engineer, Public Health Engineering Department, (W.S.) Nashik Municipal Corporation, Nashik

CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

Registered Office: 5-Kumud Apartment Co.Op. Hsg. Soc. Ltd., Karnik Road, Chikan Ghar, Kalyan, Dist. Thane-421301 Corporate Office: Empire House, 3" Floor, 214, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001. Tel. No.: (022) 22078381 / 22078382 CIN No.: L99999MH1942PLC003556 Website: www.fhechemopharmalaboratoriestid.com Email Id: chemopharmalab@gmail.com

STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH JUNE 2020

	A secondary on the	STANDALONE					
Sr. No.	Particulars L	Quarte	Year Ended				
NO.		30" June, 2020	30" June, 2019	31" March, 2020			
		Un-audited	Un-audited	Audited			
1.	Total Income from Operations	1,563	2,831	9,967			
2.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	831	1,503	4,151			
3.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax (after Extra-Ordinary Items)	831	1,503	4,151			
4.	Equity Share Capital	15,000	15,000	15,000			
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown Balance Sheet of Previous Accounting Year)	88,296	88,296	88,296			
6.	Earnings per Share (before Extra-Ordinary Items) (of Rs/- each) a. Basic b. Diluted	0.55 0.55	1.00	2.77 2.77			
7.	Earnings per Share (after Extra-Ordinary Items) (of Rs/- each) a. Basic b. Diluted	0.55 0.55	1.00 1.00	2.77 2.77			

The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended 30" June, 2020 filed with the Bombay Stock Exchange(BSE) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-Audited Financial Results are available on the website of the Company

The Company is not having any Subsidary Company/Associate Company. These are Standalone Results as intimated to BSE.

FOR CHEMO PHARMA LABORATORIES LIMITED

DIRECTOR

ASHOK SOMANI Place : Mumbai

(DIN - 03063364)



Date : 18" August, 2020

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION

Electric Department

Tender Notice No. 10/2020-21

Tenders are invited by the Commissioner, Kalyan Dombivali Municipal Corporation (KDMC). Kalyan through E-tendering from Registered Electrical contractors with State PWD in appropriate class in B-1 Format for work no-1 to 4.

The detailed tender notice and blank tender form are available on the www.mahatenders.gov.in from 19/08/2020 to 26/08/2020 upto 02.00 PM. The tender through E-tendering system will be accepted from 19/08/2020 to 26/08/2020 upto 02.00 PM.

Accepted Tenders will be opened on 27/08/2020 at 03.00 PM if possible. Contractors are instructed to contact e-tender section for registration of Digital Signature.

Estimate Cost of blank

Sr. No.	Name Of Work	Amount (Rs.)	tender form (Rs.)	EMD (Rs.)	Deposit (Rs.)	Limit For completion
1	Providing Electrical installtion for New Corontine Centre at Vithalwadi Fish Market KDMC Kalyan East	904006	560	9500	47500	1 Month
2	Providing repairing of manual lift at BSUP bldg. No. 9 for Covid center at Indiranagar Dombivali East	449101	560	4500	22500	1 Year
3	Providing Electrical installtion at Jondhale School for Covid Center Dombivali West	299982	560	3000	15000	1 Month
4	Providing Water Dispencer at Covid center of Nutan Dnyan mandir School, Fish Market Building at Vithalwadi, and Indiranagar BSUP etc	297483	560	3000	15000	1 Month

Right to reject any or all tenders without assigning any reason there of are reserved by the Commissioner and whose decision will be final and legally binding on all the tenderer.

KDMC/PRO/HQ/203 Dt. 18/08/2020

City Engineer Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan



ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH 1st FLOOR, PLOT- C-9, BLOCK - G, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST)

Tel: (022) 26532784, 26532704 Fax: (022) 26532658 Email: bo4444@pnb.co.in

MUMBAI - 400 051

E-AUCTION SALE NOTICE TO GENERAL PUBLIC

ACS 27413

Whereas under section 13(2) of the 'Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, the Authorized Officer has issued demand notice as tabled below for the recovery of sum mentioned therein from the borrowers/quarantors/mortgagors (herein referred to as borrowers). Further, In exercise of powers contained in the 'Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, the Authorized Officer has taken the possession of the under mentioned secured assets as per details given below which are held as securities in respect of Loan/credit facilities granted to under mentioned borrower. Whereas sale of the secured asset/s is to be made through Public E-auction for recovery of the secured debt due to Punjab National Bank as per amount tabled below. The General Public is invited to bid either personally or by duly authorized agent. (* It is open to the Bank to appoint a representative and to make self-bid and

participate in the auction.) **SCHEDULE OF THE SECURED ASSETS**

Si		Description of Immovable/ movable	Name of	date of	Outstanding			Reserve Price			Details of the	Date &
No	. Mortgagor(s) / Guarantors &	Properties	Mortgagor /Owner	demand	Amt as on	Date u/s 13(2)	Symbolic	Rs. in lacs	lacs and Last		encumbrances	time of
	Addresses		of property	notice u/s		of SARFESI			date & Time		known to the	Auction
				13(2) of		ACT 2002			of deposit of	in lacs	secure creditors	
				SARFESI ACT					EMD			
		L		2002								
1	M/s R.B.S.Comtrade PvT. Ltd.,	Flat No. 13 & 14, 1st floor,, C wing, Building	Mr. Soumit Jena &	15.07.2014	As on NPA	22.04.2019	Physical	Rs 375 Lacs	Rs 37.50	Rs 2.00	NIL	07.09.2020
	(B)	No.1, Kalpataru Estate Complex, Opp. Factory	Mrs.Rajeshwari		date Rs	obtained from			Lacs to be	Lacs		
	Regd. Address: 2/299, Opp.	Land, Near Majas Depot., Jogeshwari Vikhroli	Jena.		963.72 Crs +	Officer			deposited by			
	P&T Colony,Near Post	Link Road, Andheri (East), Mumbai 400093			Further	Assignee			01.09.2020			
	Office,Byron Bazar,Raipur,	admeasuring 657 sq.ft. Carpet area			interest since							
	Chattisgarh 492001.	eachalongwith excusive two car parking space			date of NPA	Court, Bombay						
	Corporate Office: Flat No.A/103,	in the name of Mr. Soumit Jena &			Less Recovery	in terms of						
	RNA Heights Co-Op. Housing	Mrs.Rajeshwari Jena.				order						
	Society Ltd.JVLR, Andheri	Note; Society dues as per letter dt.22.04.2019				dt.25.02.19						
	(East) Mumbai 400093.	Rs. 7,07,385.00 towards both the flats. *****										
		###Important Note										
	1.0		TERMS AN	D CONDITIONS	OF E-AUCTIO	N SALE:		. 70			7.5	-

The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions:

Important Note: There are Furniture and Fixtures with other articles i.e. AC, TV, Fan etc.(List of inventory available with bank) lying at above flats which are also to be sold along with the flats and the valuation of the same is Rs. 4.30 lacs Bidders for the above mentioned flats have to pay the cost of articles separately Sr. No 1 *** Dues of Bank of India Rs.4,90,38,573.44 plus uncharged interest from 01.07.2015 TERMS AND CONDITIONS:

i. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, proclamation.

ii. The secured asset will not be sold below the reserve price. The property will be sold on "As is Where is Basis" and "Whatever there is Basis".

iii. The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002. Detailed terms and conditions of the sale is available/published in the following websites/web portal: 1) https://ibapi.in/ 2) https://eprocure.gov.in/epublish/app 3) https://mstcecommerce.com/ 4) www.pnbindia.in 5) www.tender.gov.in.

iv. The bidders are also advised to go through the portal http://pnbindia.biz for detailed terms and conditions for e-auction sale before submitting their bids and taking part in the e-auction sale proceedings and or contact the Authorised officer. v. The interested bidders shall deposit the EMD by way of Demand Draft favouring "The Authorised Officer, Punjab National Bank" or through NEFT/RTGS by last date of deposit of EMD to the following Account - PUNJAB NATIONAL BANK, ARMB,

Account No 0062002100143380 (IFSC Code PUNB0753800)"The draft should not be of a Cooperative-Bank. vi. Thereafter, on deposit of EMD, the bidders shall submit- 1. Proof of deposit of EMD (When remitted through NEFT/RTGS) or Demand Draft in original (* Where payment by way of draft is stipulated for) 2. ID Proof, that is- Scanned copies of PAN card

3. Proof of residential address 4. (a) Bidder's Name (b) Mobile No./Contact No.(c) Address (d) E-Mail Address (5) Bidder's account details for on line refund of EMD, if any. 5. The bidders other than individuals shall also submit proper mandate for e-bidding. Bidder is to submit these documents through e-mail to the Authorised Officer/Nodal Officer at e-mail address bo4444@pnb.co.in and also to submit self attested hard copies of these documents (Demand Draft in original) to the Authorised Officer, at the

Branch address mentioned hereinabove in the envelope super scribing as 'Bid in the A/C(Name of Borrower)' vii. The property(ies) is/are being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claim/rights/dues. The intending

bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title etc. prior to submitting their bid. viii. The bid to be submitted shall be above the Reserve Price with one minimum bid and bidder shall improve their further offers in multiples of Bid Increase amount.

ix. The successful bidder shall have to pay 25% of amount of bid as accepted by Bank (including the Earnest Money already paid) immediately on closure of the e auction sale proceedings, failing which the EMD will be forfeited and the property shall be sold again and the defaulting purchaser shall forfeit all the claims to purchase the property.

x. The balance amount of purchase price payable shall be paid by purchaser to authorized officer on or before 15 (fifteen) days on confirmation of sale of immovable property or such extended period as may be agreed upon in writing between the parties.

In default of payment as above within the prescribed period, the deposit shall be forfeited and property shall be resold and the defaulting purchase shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.

xi. The Authorised officer reserves the right to accept or reject any/or all the offers/bids or adjourn, postpone or cancel the auction sale without assigning any reason thereof. xii. The interested bidders are required to obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from Mr. Lalchand, Chief Manager (Phone No. 8779293603), Circle Shashtra, Mumbai Central., PNB Pragati Tower, Plot No.

C-9, Block – G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. The login ID and Password would be sent through e-mail address as provided by the Bidder. In case bidder has not received the same, he should contact the aforesaid official.

xiii. This is also a notice to the borrower/guarantors/ mortgagors of the above loan under Rule 8(6) of the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act-2002 about holding of sale by E-

Auction from the public in general for the sale of the secured assets on above mentioned date if his/their dues are not cleared in full.

xiv. For further details, please visit the following website and/or contact the Authorised Officer Shri. Lalchand (Mobile No. 8779293603) or on following website www.pnbindia.biz, www.pnbindia.biz, www.pnbindia.in, www.tenders.gov.in www.foreclosureindia.com

Date: 18.08.2020 Place: Mumbai

Sd/-**Authorized Officer, Punjab National Bank**



THE AVVASHYA GROUP

Regd. Office: 6th Floor, Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 Phone: +91 22 66798100 Website: www.allcargologistics.com Email: investor.relations@allcargologistics.com

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (the "AGM") of the Company will be held on Wednesday, September 09, 2020 at 02.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with Ministry of Corporate Affairs Circulars dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India Circular dated May 12, 2020 ("SEBI Circular") to transact the businesses, as set out in the Notice of the AGM dated June 30, 2020. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company i.e. Avashya House, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400098.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular, the electronic copies of the Notice of the AGM along with the link of the Annual Report of the Company for the Financial Year 2019-2020 has been sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses were registered with the Company/Depository Participant(s) on Tuesday, August 18, 2020. The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the Financial Year 2019-2020 is also available on the website of the Company www.allcargologistics.com, on the website of National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com, and also on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act as amended from time to time read with Rules framed thereunder, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard-2 on General Meetings, any person holding shares either in physical or in demat form as on Wednesday, September 02, 2020 ("Cut-Off Date") are provided with the facility to exercise their right to vote on all Resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting systems either by (a) remote e-voting or (b) e-voting during the AGM, provided by NSDL and the business may be transacted through such e-voting. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information

The remote e-voting period begins at 09.00 a.m. (IST) on Saturday, September 05, 2020 and ends at 05.00 p.m. (IST) on Tuesday, September 08, 2020. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by NSDL and Members shall not be allowed to vote through remote e-voting thereafter.

would be able to exercise their voting right at the AGM by logging into the e-voting portal of NSDL. The Members who have exercised their vote through remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to vote again at the AGM. Once the vote on a Resolution is exercised and confirmed, the Member shall not be allowed to modify it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-Off Date may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting, since the AGM is being held through VC/OAVM. The e-voting module on the day of the AGM shall be disabled by NSDL for voting 30 minutes after the conclusion

Only those Members/Shareholders, who will be present at the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote on such Resolution(s) through e-voting system during the AGM at the end of discussion on the Resolutions on which voting is to be held, upon announcement by the Chairman.

In case of queries regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an e-mail to evoting@nsdl.co.in or contact Mr Amit Vishal, Senior Manager, NSDL or Ms Pallavi Mhatre, Manager, NSDL at 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala. Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 or at the designated e-mail id evoting@nsdl.co.in or toll free no. 1800-222-990.

In compliance with the abovementioned MCA and SEBI Circulars and in support of the Company's green initiative, Members who have not registered their e-mail address and all Members holding shares in physical and dematerialized form are requested to register/ update their records viz. e-mail address, PAN, Bank Account details, registered Mobile No. with supporting documents as provided in the Notice of the AGM.

Date: August 18, 2020

Place: Mumbai

For Allcargo Logistics Limited Devanand Mojidra Company Secretary

epaper.freepressjournal.in

Private Limited 2) Ms Rolta Shares and Stock Private Limited

3) M/s Aditya Investment and Finance Corporation of 24 Parganas (South) Kolkata - 700107 4) Mr. Kamal Kishan Singh 5) M/s Rolta India Limited For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact

Date: 18.08.2020

Place: Mumbai

1 M/s Rolta Private Limited

O ICICI Bank The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date

and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited. Name of the Borrower/ Loan Account Number Block No 33- Applicant,

S Kodiyarasu, Jayapraba Trichy District, Trichy Registration District, K. Sathanur Sub Registration, District, Trichy Taluk, Within Trichy Corporation Limits, Anthonyar Kovil Street, Kottapattu Village, The Property Comprised In Natham Survey No.197/3, Corporation, New Ward "Af", New K, SF NO 197/3 New TS No 102, New Ward No AF Plot No 146 Anthoniyar Kovil Street, Kottapattu Village K Sathanur, Trichy- 620007. LBTR100004101463. LBTR100004098742

Block No.33, New T.S. No.102, And The Land Converted Into Plot No.146, An Extent Of Acre 0.05 Cents Equivalent To 2,180 Sq. Ft., Equivalent To 202.52 Sq Mt., Together, With R.C.C Terraced House, Electricity Service Connection, Meter, Meter Deposit, Water, Tap Connection, Compound Wall, Usual Pathway And All Easement Rights Is Situated, Within The Following Four Boundaries: North Of: Plot No.157, East Of: Plot No.145, West Of: Plot No.147, South Of: East West Street, Total Extent: Acre 0.05 Cents Equivalent To 2,180 Sq. Ft., Equivalent To 202.52 Sq. Mt, Equivalent To 202.52 Sq Mt., Date of Symbolic Possession 14/08/2020.

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: 19-08-2020 Place: Mumbai

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्रीम. वृषाली महेश कोकाटे या प्लॉट धारक क्र. २ए, उप-प्लॉट क्र. ए, अतिम प्लॉट क्र. २०, सी. टी. एस. क्र. १६०९-ए, १६०९-बी, टी.पी.एस. VI, गाव विलेपार्ले (पश्चिम) तालुका अंधेरी वरील बांधकामित दौलत नगर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथील धीरज हेरिटेज अशा ज्ञात बिल्डिंगच्या १ल्या मजल्यावरील मोजमापित अंदाजे ११.१५ चौ. मीटर्स म्हणजेच १२० चौ. फूट चटई क्षेत्राचे कार्यालय क्र. ३४ आणि शेअर प्रमाणपत्र क्र. २४ अंतर्गत जारी विभिन्न क्र. ११६ ते १२० धारक रू. ५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे एकमात्र आणि परिपूर्ण मालक असल्याचा दावा केला असून त्याचा प्रत्यक्ष कब्जा घेतला असून कोणत्याही प्रकारच्या सर्व भारांपासून मुक्त स्वच्छ आणि पणनयोग नामाधिकाराचे धारक असून पूर्वीचे मालक सौ. बैरनी एल. बखरू यांच्याकडून क्र. बीडीआर - १/२३६३७/२०१० अंतर्गत ॲश्युरन्सच्या उप-रजिस्ट्रार सह नोंदणीकृत आणि २९ नोव्हेंबर २०१० रोजीच्या निष्पादित केलेल्या हस्तांतरणाच्या विलेख द्वारे संपादित केला, ज्यांनी सदर क्र. बीडीआर-४/१८१५/२००८ अंतर्गत ॲश्युरन्सच्या उप-रजिस्ट्रार सह नोंदणीकृत आणि २९ फेब्रुवारी, २००८ रोजीच्या निष्पादित विक्रीच्या कराराअन्वये सौ. सिकना शब्बीर मेवावाला आणि श्री. हिमद हुसैनअली मेवावाला यांच्याकडून संपादित केला, ज्यांनी सदर क्र. बीडीआर - १/११६०७/२००५ अंतर्गत ॲश्युरन्स च्या उप-रजिस्ट्रारसह नोंदणीकृत आणि ३० नोव्हेंबर २००५ रोजीच्या निष्पादित विक्रीकरीता कराराअन्वये श्री. सिराज शेख यांच्याकडून संपादित केला, ज्यांना सदर फ्लॅट ८ सप्टेंबर, २००४ रोजी निष्पादित विक्री कराराअन्वये मालक/प्रमोटर्स मे. हेरिटेज हाऊसिं डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा. लि. यांच्याद्वारे वाटप केला, ज्याअर्थी दिनांक १५ नोव्हेंबर, २०१० रोजीच्या त्यांच्या प्रमाणपत्राद्वारे सदर कार्यालयाच्या विक्री आणि हस्तांतरणाकरिता सदर सौ. बैरनी एल. बखरू यांना सदर मालक/प्रमोटर्स ने त्यांचे ना हरकत संमती आणि परवानगी दिली असून, आता त्या माझ्या अशिलांच्या नावामध्ये सदर शेअर्स आणि कार्यालय विक्री हस्तांतरण आणि अभिहस्तांतरण करण्यास आणि सर्व त्याचे फायदे आणि विशेषाधिकार आणि सदर कार्यालयाचा प्रत्यक्ष कब्जा हस्तांतरण करण्यास इच्छुक आहेत.

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींनी वरील सदर मिळकत आणि/किंवा कोणत्याही भाग किंवा विभागाच्या संदर्भात कोणताही विलेख, कागदपत्र, लिखित निष्पादित केला असल्यास आणि/किंवा वरील संदर्भातील कोणताही विलेख किंवा कागदपत्र निष्पादित केले असल्यास आणि/किंवा कोणताही दावा किंवा मागणी जसे की विक्री, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, कब्जा, बक्षीस, वारसाहक्क, भाडेपट्टा किंवा अन्य काही दावे असल्यास त्यांनी तसे मला या सूचनेच्या जारीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास कोणत्याही तशा व्यक्ती/मंडळ, त्यांच्या द्वारे त्यांच्याकरिता आणि त्यांच्या वतीने केलेले कोणतेही तसे दावे आणि मागण्या, आक्षेप इ. ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि माझे अशील सदर शेअर्स आणि कार्यालय प्रत्येकी संपादित आणि खरेदी करण्यास हक्कदार असतील. दिनांक २० ऑगस्ट, २०२०

> श्री. निखिल के. सालियन वकील, उच्च न्यायालय ए-४०५, सहवास सीएचएस लि., सहकार मार्ग, तेजपाल स्कीम क्रॉस रोड क्र. ५, विले पार्ले (पूर्व) मुंबई - ४०० ०५७

UJJIVAN SMALL FINANCE BANK

विभागीय कार्यालय - पश्चिम : अलमोन्टे आयटी पार्क, सर्व्हे क्र. ८, ७ वा मजला, हडपसर मुंडवा बायपास, खराडी, पुणे - ४११०१४

जाहीर सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) च्या परंतुकांनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी दिनांक १६.०१.२०२० रोजीच्या मागणी सूचनेच्या मजकुराचे प्रकाशन)

कर्जदार: १. श्री मोहमद फरहिम खान २. सौ अन्वर जहान खान, दोघेही राहणार फ्लॅट क्र. ४, एमएच क्र. ९६२/१९, शोएब अपार्टमेंट, न्यु गौरीपाडा, सर्व्हे क्र. ४३/१५, ४३/१६, ४४/२, ४५/१, प्लॉट क्र. १०, गाव नारपोळी, भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१३०८ (कर्ज खाते क्र. 88823000000000)

कर्जदार आणि सह कर्जदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, बँकेने एसआरओ ठाणे यांच्या कार्यालयात नोंदणीकृत दिनांक ०४.०१.२०१९ रोजीचा नोंदणी क्र. ८३/२०१९ अंतर्गत निर्माण साध्या गहाणाच्या विलेखामध्ये वर्णिलेल्या खालील नमूद मत्तेद्वारे रितसर सुरिक्षत असलेल्या अशा उज्जिवन स्मॉल फायनान्स बॅक लि., च्या कल्याण शाखेकडून कर्जदारांनी घेतलेल्या रु. ५,२५,०००/- (रूपये पाच लाख पंचवीस हजार मात्र) एसईएनपी/एसईपी अंतर्गत थकबाकीच्या संदर्भात सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ॲक्ट'') अंतर्गत कार्यवाही सुरु केली आहे. कर्ज खाते ०५.१२.२०१९ रोजीस एनपीए म्हणून वर्गीकृत झाल्यामुळे दिनांक ०३.०२.२०२० रोजीची सूचना ही ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी करण्यात आली आणि रजिस्टर्ड पोस्टाने कर्जदार आणि सह कर्जदार आणि गहाणवटदाराच्या पत्त्यावर पाठविण्यात आली ती न बजावता परत आली, म्हणून कर्जदार आणि सह कर्जदार यांना आजपासून ६० दिवसात २३.१२.२०१९ रोजीसची रू. ५,२०,४८७/- (रूपये पाच लाख वीस हजार चारशे सत्त्याऐंशी मात्र) सह २४.१२.२०१९ पासूनचे त्यानंतरचे व्याज आणि अन्य प्रभार अशी सदर कर्ज खात्याच्या संदर्भातील तुमची दायित्वे संयुक्तपणे आणि वेगवेगळे चुकते करण्यासाठी याद्वारे सल्ला देण्यात येत आहे. कसूर केल्यास बँक थकबाकीसह व्याज आणि खर्चाची रोकड करण्यासाठी खालील नमूद मिळकतीच्या (''तारण मत्ता'') सक्त वसुली द्वारे ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करून ॲक्ट अंतर्गत पढ़ील पावले उचलेल. हे नमुद करणे आवश्यक नाही की, असे हक्क हे कायद्यानुसार बँकेला उपलब्ध कोणत्याही अन्य उपायांना बाधा येऊ न देता बँकेद्वारे वापरण्यात येतील. तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) कडे सुद्धा वेधण्यात येत आहे. ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमची लेखी पूर्व सहमती घेतल्याशिवाय विक्री, भाडे किंवा अन्यथा मार्गाने (कामकाजांचा सर्व साधारण भाग वगळून) तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. ॲक्टचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास तो ॲक्टच्या कलम २९ अंतर्गत दंडनीय गुन्हा ठरेल.

तारण मत्तेचे वर्णन : एमएच क्र. ९६२/१९, शोएब अपार्टमेंट, न्यु गौरीपाडा, सर्व्हे क्र. ४३/१५, ४३/१६, ४४/२, ४५/१, प्लॉट क्र. १०, गाव नारपोळी, भिवंडी, जिल्हा ठाणे धारक पहिल्या मजल्यावरील प्लॉट क्र. ४,धारक निवासी प्लॉटचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धः पूर्वः गल्ली, पश्चिमः पॅसेज, दक्षिणः रस्ता, उत्तरः लेआउट रोड, मिळकत तुमच्यापैकी १ यांच्या मालकीची

प्राधिकृत अधिकारी दिनांक : 03.0२.२०२० उज्जिवन स्मॉल फायनान्स बँक लि.

पश्चिम रेलवे लोकोमोटिव्ह एएमसी

(१) विभाग : इलेक्ट्रीकल, एक्झिक्युटिव्ह : सिनी. डीईई/टीआरएस/बीएल इलेक्ट्रीक लोको शेड, वलसाड, ई-निविदा सूचना क्र. आणि तारीख ईएल/टीआरएस/बीएल/१९-२०/डब्ल्युओ/११, दिनांक १८.०८.२०२० **काम आणि ठिकाण** : २ वर्ष कालावधीकरिता ओईएम मार्फत २५ केव्ही एसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह (परिमाण ३६ नग) मधील सिमेन्स मेक एसआयव्ही करिता सर्वसमावेशक एएमसी. ठिकाण इलेक्ट्रीक लोको शेड. पश्चिम रेल्वे, वसलाड, ३९६००१. कामाची अंदाजे किंमत : रु. १६५८१६४३/-निविदा प्रपत्राची किंमत : रु. ५०००/- इअर : २३२९००/-पूर्तता कालावधी : २ वर्ष, सादर करण्याची तारीख आणि वेळ : ११.०९.२०२० दु. ३.०० पर्यंत. उघडण्याची तारीख

आणि वेळ : ११.०९.२०२० रोजी दु. ३.३० वा. (२) विभाग इलेक्ट्रिकल, **एक्झिक्युटिव्ह** : डीईई/टीआरएस/बीएल, इलेक्ट्रीक लोको शेड, वलसाड ई-निविदा सूचना क्र. आणि तारीख ईएल/टीआरएस/बीएल/१९-२०/डब्ल्युओ/०७, दिनांक १८.०८.२०२०. काम आणि ठिकाण : काम २ वर्ष कालावधीकरिता एमपीसीएस, एसपीएम, एसआयव्ही, व्हीसीडी ऑफ २५ केव्ही एसी इलेक्ट्रीक लोकोमोटिव्हज् (परिमाण एमपीसीएसव्ही २-६० नग. इएसएमओएन-५१ नग, एसआयव्ही - १७, नगर, व्हीसीडी-३४ नग) करिता वार्षिक देखभाल कंत्राट. ठिकाण - इलेक्ट्रीक लोको शेड, पश्चिम रेल्वे, वलसाड - ३९६००१. कामाची अंदाजे किंमत : रु. १४०३०९६०, निविदा प्रपत्राची किंमत : रु. ५०००/-, इअर : रु. २२०२००/ - पूर्तता कालावधी : २ वर्ष**, सादर करण्याची** तारीख आणि वेळ : ११.०९.२०२० दु. ३.०० पर्यंत. उघडण्याची तारीख आणि वेळ : ११.०९.२०२० रोजी दु.

जाहार सूचना

अशिल हे लोअर परेलमध्ये स्थित इंडिया बुल्स इन्फ्रा इस्टेट लिमिटेडच्या प्रोजेक्ट असलेले इंडियाबुल्स ब्लु विस्ता. टॉवर/विंग बी नावे ज्ञात इमारतीच्या १४व्या आणि ३८व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. बी-१४०३ मोजमापित २,०९६ चौ. फू. चटई क्षेत्र आणि फ्लॅट क्र. बी-३८०३ मोजमापित २,०९८ चौ. फू. चटई क्षेत्र. (यानंतर सदर परिसर असा उल्लेख) आणि अधिक तपशिलवारपणे खालील परिशिष्टात वर्णन खरेदी करण्यास इच्छ्क आहेत.

सर्व व्यक्तींना/हक्कदारांना समाविष्ष्ट, वैयक्तिक मर्यादित नाही, हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था, संस्था लिमिटेड लायबिलिटी, भागीदारी, स्थापित किंवा अस्थापित व्यक्तींची संघटना किंवा व्यक्तींचे मंडळ, सावकार आणि/किंवा धनको यांना सदर परिसर आणि किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात वारसा आणि किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात वारसा, विक्री, हस्तांतरण, शेअर, गहाण, प्रतिज्ञा, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, अभिहस्तांकन, भेट, अदलाबदल, भार, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, अंत्यदान, उत्तराधिकार, देखभाल, भोगवटा, विश्वस्त, कब्जा, कुटुंब, न्यायालयाचा हुकुम किंवा आदेश, कंत्राट/करार, विकासधिकार, भागीदारी, प्रलंबीत वाद, व्यवस्था, आरक्षण, कंत्राट/करार सदर परिसराच्या संदर्भातील जारी वाटप पत्र, समजोत्याचे ज्ञापन, हेतू पत्र, विक्रीचा करार, कुळमुखत्यारपत्र, पर्याय, प्रथम नकाराधिकार, अग्र-क्रयाधिकार किंवा दायित्व, कोणतीही आश्वासन किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही फायदा, नामाधिकार, दावा, आक्षेप, मागणी किंवा अधिकार किंवा हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरूपात अशा दाव्यांच्या कागदपत्रीय पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना खालील उल्लेखित पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास असा दावा काही असल्यास तो त्यागित दावा/वे अंमलबजावणी/बंधनकारक राहणार नाही आणि यागित आणि परित्यागित करण्यात येतील

उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट

गणपतराव कदम मार्ग. लोअर परेल. मंबई-४०००१३ येथे स्थित जी साऊथ वॉर्डमध्ये आणि मुंबई महानगरपालिका च्या ह़दीत लोअर परेल विभागाचा सीएस क्र. १/१३२ आणि सी.एस.क्र. १३३ (भाग) चा अविभाजीत भाग जमीन धारक सीएस क्र १३१, सीएस क्र. १३२ वर स्थित इंडियाबुल्स ब्लु प्रोजेक्ट मध्ये इंडियाबुल्स ब्लु विस्ता टॉवर/विंग बी नावे ज्ञात इमारतीच्या १४ व्या आणि ३८ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. बी-१४०३ मोजमापित २,०९६ चौ. फू. चटई क्षेत्र आणि फ्लॅट क्र. बी-३८०३ मोजमापित २.०९८ चौ. फ. चटर्ड क्षेत्र. चौ. फ. चटर्ड क्षेत्र सह ८(आठ) कव्हर्डपार्किंग असलेल्या परिसराचे भाग आणि विभागाचे सर्व ते भाग.

ठिकाण: मुंबई आय.व्ही. मर्चंट ॲण्ड क. दिनांकः २०.०८.२०२०) वकील आणि सॉलिसिटर्स डिंपल मर्चंट (भागीदार) ६२/६३, ५वा मजला, अल्ली चेंबर्स, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

WOCKHARDT WINS वॉकहार्डट लिमिटेड

सीआयएन: एल२४२३०एमएच१९९९पीएलसी१२०७२० नोंद. कार्यालय: डी-४, एमआयडीसी, चिकलथाना, औरंगाबाद-४३१ ००६ \mathbf{q} . $99 - 980 - 989 \times 989$ ईमेल आयडी : investorrelations@wockhardt.com वेबसाईट : www.wockhardt.com

सूचना

सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन्स ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी २९ ऑगस्ट, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.wackhardt.com यावर आणि स्टॉक एक्सचेंज www.nseindia.com आणि www.bseindia.com यावर उपलब्ध आहे

वॉकहार्डट लिमिटेड

सही/

गजानंद साह

कंपनी सचिव

दिनांक : १९ ऑगस्ट, २०२०

एटिव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२७१९ नोंदणी. कार्या : १२०१, १२ वा मजला, विंडफॉल बिल्डिंग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९ फोन क्र. (०२२) २८३८०३४६/४९, फॅक्स क्र. : (०२२) २८३८०३५३ ईमेल आयडी : atvprojects@gmail.com, वेबसाईट : www.atvprojects.co.in

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएमन') ही व्हिडिओ कॉन्फरसिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत १५, सप्टेंबर, २०२०, मंगळवार रोजी स ११.०० वा. (भा.प्र.वे.) घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे जारी जनरल सर्क्युलर नंबर २०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि सेबी द्वारे जारी सर्क्युलर नंबर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यानंतर एकत्रित ''सर्क्युलर'' असा उल्लेख) च्या अनुपालनात कंपन्यांना व्हीसी मार्फत एजीएम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीची एजीएम ही १८ जून, २०१८ रोजीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हीसी मार्फत घेण्यात येणार आहे. कंपनीच्या ३३ व्या वार्षिक अहवालासह सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व भागधारकांना डिपॉझिटरी/आरटीए कडे त्यांचे ई-मेल आयडी अपडेट करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि वेळोवेळी सुधारित सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ नुसार याद्वारे ही सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच्या ३३ व्या एजीएम करिता ९ सप्टेंबर, २०२० पासून १५ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळून)

सर्क्युलर आणि कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम अनुपालनात खालील तपशील सादर करण्यात येत आहे :

ए) कंपनीच्या ३३ व्या एजीएमच्या दिनांक १८ जून, २०२० रोजीच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजाच्या सर्व बाबींचा इलेक्ट्रॉनिक मतदानाने व्यवहार करता येईल.

सूचना पाठविणे पूर्ण झाल्याची तारीख आहे १८ ऑगस्ट, २०२०. प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदासाठी कट ऑफ तारीख ८ सप्टेंबर २०२० आहे. त्यांना एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या कामकाजावर एनएसडीएल द्वारे पुरविलेल्या दुरस्थ ई-मतदान सेवेमार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्याच्या स्विधेचा प्रस्ताव दिला आहे. दरस्थ ई-मतदानाची माहिती एजीएमच्या सूचनेसह सभासदाना

पाठविण्यात आली आहे. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी ९.०० वा. (भा.प्र.वे.) सुरु होईल आणि सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी सायं, ५,०० वा. (भा.प्र.वे.) संपेल.

ज्या सभासदांसाठी इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजार राह शकतात. परंतु एजीएम मध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

सभासदांना कंपनीच्या एजीएमकरिता इव्हीईएन निवडून आणि त्यांचे दुरस्थ ई-मतदान लॉगईन क्रेडेन्शियल वापरून https://www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल द्वारे पुरविलेली एजीएमची लाईव्ह वेबसाईट पाहन किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य ज्या सभासदांनी १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान मतदान केलेले नाही ते एजीएमच्या

दरम्यान कंपनीच्या ३३ व्या एजीएम मध्ये ई-मतदानामार्फत सर्व ठरावांवर मतदान करू शकतात कंपनीने मोकळ्या आणि पारदर्शक बाबींमध्ये एजीएममध्ये बॅलट पेपरद्वारे केलेले मतदान आणि दरस्थ ई-मतदान प्रक्रियेचे परिनिरिक्षण करण्यासाठी मे. सविता सिंगला, कार्यरत कंपनी सचिव (सभासदत्व क्र. ७७४५) यांची नियक्ती केली आहे.

दुरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद (फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात. आणि ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com येथे हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे किंवा श्रीम. पल्लवी म्हात्रे, सिनियर मॅनेजर, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, कलमा मिल्स कंपाऊंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ यांना किंवा pallavid@nsdl.co.in किंवा evoting.nsdl.co.in येथे ईमेल करावा किंवा १८०० २२२ ९९० (टोल फ्री) वर संपर्क करावा. एटीव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई एच.सी.गुप्ता दिनांक : १८ ऑगस्ट, २०२० कंपनी सचिव

DHFL

दिवाण हाऊसिंग फायनान्स

कॉपॅरिशन लिमिटेड शुद्धिपत्रक

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या दि. १८ ऑगस्ट, २०२० रोजी दि फ्रि प्रेस जर्नल आणि नवशक्ती वृत्तपत्रांच्या मुंबई आवृत्तीमध्ये प्रकाशित सूचना जाहिरातीच्य सेंदर्भात. सूचनेमध्ये खालील तारखेचा उल्लेख १९.०८.२०२० च्या ऐवजी १८.०८.२०२० असा झाला आहे. जाहिरातीमधील इतर सर्व बाबींमध्ये कोणताई बदल नाही.

(प्राधिकृत अधिकारी) ठिकाण : पुणे/ नाशिक दिनांक : १९.०८.२०२०

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे कळविण्यांत येते की, आमचे अशील सौ. पुजा केडिया या १६२ ए, सीलॉर्ड १६ वा मजला, कफ परेड, मुंबई - ४००००५, राज्य महाराष्ट्र येथील नोंदणीकृत कार्यालय असलेल्या कंपनीज ॲक्ट, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी मे. बेसिक फाइनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालक आणि अधिकृत प्रतिनिधी असून याद्वारे खालीलप्रमाणे तमाम जनतेला कळविण्यात येते.

की, आमचे अशील हे सदर कमर्शियल परिसरामधील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी आणि कंपनी नाव म्हणजेच मे. बेसिक **फाइनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड** मधील उभे त्यांचे दुकान (गाळा) परिसर म्हणजेच कमर्शियल) मिळकतीच्या विक्रीकरिता वाटाघाटी करीत आहेत. आमच्या अशिलांकडून दिनांक ०५.०७.२००८ रोजीचा मूळ नोंदणीकृत विक्रीचा करार हरविला आहे आणि त्यासाठी कागदपत्राच्या सदर गहाळ संदर्भात धारक एमआर क्र. ४५३/२०२०, कफ परेड पोलिस स्टेशन, मुंबई - ४००००५ येथे दिनांक २८.०२.२०२० रोजीस एफआयआर दाखल केली आहे. कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरुपात वर्णन केलेल्या मिळकतीवर, मध्ये किंवा विरोधात कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा वाटा असल्यास आणि जर सदर मिळकती संदर्भात कोणत्याही व्यक्तीचा व्यवहार असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना ३/४, बिल्डिंग, नवाब टॅंक, ब्रिज रोड, डॉकयार्ड मुंबई - ४०००१० येथे सर्व प्रमुख, तपशील आणि कागदपत्रांसह या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. वरील वेळेत जर दावे प्राप्त न झाल्यास त्यानंतर सदर मिळकत किंवा कोणत्याही भागावरील तसे कोणतेही दावे असल्यास ते सर्व हेतू आणि इच्छेनुसार त्यागित केल्याचे समजले जातील आणि सदर आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील.

वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट

युनिट क्र. ५०८, ५ वा मजला, लक्ष्मी प्लाझा को.ऑप. सोसा. लि., बिल्डिंग क्र ९, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३.

सौ. पुजा केडिया करिता वकील मे. बेसिक फाइनवेस्ट प्रायव्हेट लि. च्या संचालक आणि अधिकृत प्रतिनिधी ३/४ खान, बिल्डिंग, नवाब टॅंक, ब्रिज रोड, डॉकयार्ड, मुंबई - ४०००१०

दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पिनिंग अण्ड विव्हेग कपनी लिमिटेड सीआयएन : यु१७११०एमएच१८७३पीएलसी००००१५

नोंद. कार्यालय: २५-२९, डॉ. आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई-४०० ०२०

दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पिनिंग अण्ड वीव्हंग कंपनी लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्सच्या माहिती करिता

दी न्यू ग्रेट इस्टर्न स्पिनिंग अण्ड विव्हिंग कपनी लिमिटेड त्याच्या स्टेकहोल्डसेला विनती करते की, त्याचे ईमेल, पत्ता आणि मोबाईल क्रमांक डिपॉझिटरी सहभागी द्वारा संबंधित डिपॉझिटरीच्या नोंदीमध्ये सदर तपशील अद्ययावत करण्याकरिता नोंदणीकृत करावेत किंवा प्रबंधकांकडे पुरविलेल्या वेब लिंक http://www.purvashare.com/email-and-phone-updation वर भेट द्यावी आणि आवश्यक निश्चित कागदपत्र/माहिती पाठविण्याकरिता एजंट मे. पूर्वा शेअररजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (आरटीए)

सदर आरटीए ला support@purvashare.com यावर सुद्धा संपर्क करू शकता. ज्या शेअरहोल्डर्सचे ई-मेल, पत्ता आणि मोबाईल क्र. योग्यरित्या अद्ययावत झाले आहेत. त्यांनी दी न्यू ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग ॲण्ड वेव्हिंगकंपनी लिमिटेड कोणतीही प्रक्रिया करू नये.

> (विनोद जिवनराम लोहिया) संपूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ डीआयएन : ०१५०९७३०

all cargo togistics tot.

दिनांक : १९.०८.२०२०

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

(CIN: L63010MH2004PLC073508) नोंदणीकृत कार्यालयः ६ वा मजला, अवश्या हाउस, सीएसटी रोड, कालिना, सांताकुद्ध (पूर्व), मुंबई - ४०० ००८ THE AV VASHYA GROUP दुरध्वनीः +९१ २२ ६६७९८१००

वैबसाइटः www.allcargologistics.com इमेल: investor.relations@allcargologistics.com

ग्रद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०५३ ('कायदा') आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमने, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स"), ज्यांचे वाचन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या एप्रिल ०८, २०२०, एप्रिल १३, २०२० आणि मे ०५, २०२० च्या परिपत्रकांबरोबर ('एमसीए परिपत्रके') आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया परिपत्रक दि. में १२, २०२० ('सेबी परिपत्रक') बरोबर करायचे आहे, ग्रांच्या पालनानुसार, एजीएमबद्दलच्या दि. ३० जून, २०२० च्या नोटिशीत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी, कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण संभा ('एजीएम' बुधवार, सप्टेंबर ०९, २०२० रोजी दुपारी २.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') किंवा इतर श्राव्य दृक माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') घेण्यात येणार आहे, ज्यात एका विशिष्ट ठिकाणी समासदांची प्रत्यक्ष उपस्थिती असमार नाही. एजीएमचे ठिकाम कंपनीचे नोंदगीकृत कार्यालय म्हणजेच अवश्य हाऊस, सीएसटी रोड, कालिना, सांताकुझ (पूर्व), मुंबई – ४०००९८ असेल असे मानले जाईल.

(मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रक यांच्या पालनानुसार, एजीएमच्या नोटिशीच्या इलेक्ट्रॉनिक प्रती व त्याबरोबर आर्थिक वर्ष २०१९ – २०२० साठी कंपनीच्या आर्थिक अहवालाची लिंक फक्त अशा सभासदांना इलेक्ट्रोंनिक पद्धतीने गठवण्यात आलेली आहे, ज्यांचे इ-मेल पत्ते कंपनीकडे/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट (पार्टिसिपंटस) कडे मंगळवार, ऑगस्ट १८,२०२० रोजी नोंदवलेले आहेत. एजीएमची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९–२०२० साठीचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.allcargologistics.com येथे, नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com येथे आणि याशिवाय स्टॉक एक्स्कॅनेच्च्या वेबसाइटसवरही, म्हणनेच बीएसइ लिमिटेड www.bseindia.nsdi.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथेही उपलब्ध आहेत.

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतृदी , त्यामध्ये वेळोवेळी केल्या गेलेल्या सुधारणांसह, ज्याचे वाचन त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमांसह, जनरल मीटिंग्जसंबंधीच्या लिस्टिंग रेग्युलेशन्स अँड सेक्नेटरीयल स्टॅंडर्ड-२ च्या नियमन ४४ सह करायचे आहे, त्यानुसार ज्या व्यक्तींनी बुधवार, सप्टेंबर ०२, २०२० ('कट-ऑफ तारीख') रोजी प्रत्यक्ष किंवा डीमेंट स्वरूपात भाग धारण केलेले असतील त्यांना , एजीएमच्या नीटिशीत नमुद्र केलेल्या सर्व ठरावांब्रहलचे त्यांचे मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरवण्यात येत आहे, ही सुविधा एकतर अ) रीमोट इ-मतदानाद्वारे किंवा ब) एजीएमदरम्यान इ-मतदानाद्वारे पुरवली जाईल, ही सुविधा एनएसडीरलने पुरवलेली आहे, आणि अशा इ—मतदानाद्वारे कामकाज केले जाईल.

जर एखादी व्यक्ती कट-ऑफ तारखेला सभासद नसेल तर अशा व्यक्तीने ही नोटीस फक्त माहितीच्या उद्देशानेच

ीमोट इ–मतदानाचा कालावधी **शनिवार, सप्टेंबर ०५,२०२० रोजी सकाळी ०९.०० वाजता (भारतीय प्रमाण** बेळ) सुरू होईल आणि मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२० रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) संपेल, त्यानंतर एनएसडीएलद्वारे रीमोट इ–मतदानाचे मोडवूल अक्षम केले जाईल आणि सभासदांना त्यानंतर रीमोट इ – मतदानाद्वारे मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

एजीएमला उपस्थित असलेल्या ज्या सांगासदांनी रीमोट इ=मतदानाद्वारे मतदान करण्याचा त्यांचा हक बजावलेला नसेल त्यांना एनएसडीएलच्या इ-मतदान पोर्टल मध्ये लॉगिन करून एजीएनमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावता डिल. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रीमोट इ–मतदानादारे त्यांचा मतदानाचा हक बजावलेला असेल तेदेखी एजीएमला व्हीसी/ओएव्हीएमट्रारे हजर राहु शकतात , परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही. एकदा एखाद्या ठरावावर मतदान केले व पुष्टी दिली की त्यानंतर त्या सभासदाला ते मत पुन्हा बदलता येगार नाही.

नर एखाद्य व्यक्तीने कंपनीचे भाग मिळवलेले असतील आणि ही व्यक्ती एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सभासद झालेली असेल, आणि अशा व्यक्तीने कट-ऑफ तारखेला भाग धारण केलेले असतील, ती व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आवडी व पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर अशा व्यक्तीने यापूर्वीच एनएसडीएल यांचेकडे इ-मतदानासाठी नोंदणी केलेली असेल तर सध्या अस्तित्वात असलेला युजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरता येईल.

रजीरमदरम्यान इ–मतदान करण्याची पद्धत रीमोट इ–मतदानासाठी दिलेल्या सूचनांसारखीच आहे, कारण रजीरमचे कामकाम व्हीसी/ओएव्हीरमद्वारे करण्यात येणार आहे. एजीएमध्या दिवशी, समा संपत्यानंतर ३० मिनिटांनी एनएसडीएलद्वारे इ–मतदानाचे मोडचूल अक्षम केले जाईल.

फक्त जे सभासद/ भागधारक एजीएमला व्हीसी / ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित असतील आणि ज्यांनी त्यांचे मतदान रीमोट इ—मतदानाद्वारे केलेले नसेल आणि ज्यांना अन्य कोणत्याही कारणांमुळे मतदान करण्यापासून प्रतिबंधित केले गेलेले नसेल, ते अध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर, ज्या ठरावांबद्दल मतदान करायचे आहे अशा ठरावांबद्दलच्या चर्चेच्या शेवटी अशा ठरावावर (ठरावांवर) मतदान करण्यास पात्र असतील. जर इ-मतदानाबद्दल कोणतेही प्रश्न असतील तर समासद www.evoting.nsdl.com येथे डाऊनलोड

सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले फ्रीक्रेंटली आरकड क्रेश्चन्स ('एफएक्यू') आणि इ–मतदान माहितीपुस्तिका पाह शकतात किंवा evoting@nsdl.co.in यांकडे इ-मेल पाठवू शकतात किंवा श्री. अमित विशाल, सीनियर मॅनेजर, एनएसडीएल किंवा श्रीमती पञ्जवी म्हात्रे,मॅनेजर, एनएसडीएल यांच्याशी ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट रोड, लोअर परेल, मुंबई ४०००१३ येथे किंवा निर्देशित इ–मेल आयडी evoting@nsdl.co.in येथे किंवा टोल फ्री क्रमांक १८००–२२२–९९० येथे संपर्क साधू शकतात

वर नमृद केलेल्या एमसीए आणि सेबी परिपत्रकांच्या पालनासाठी आणि कंपनीच्या ग्रीन इनिशिएटिव्ह (इंस्ति उपक्रम) ता सहाय्यासाठी, ज्या. सभासदांनी त्यांचे इ—मेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्याना आणि प्रत्यक्ष आणि डीमटेरिअलाइज्ड स्वसमात भाग धारण करणाऱ्या सर्व समासदांना विनती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्याबद्दलची माहिती नोंदवावी/अद्ययावत करावी, म्हणजेच : इ~मेल पत्ता, पॅन, बँक खाल्याची माहिती, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक , व त्यासोबल एजीएमच्या नोटीशील नमृद केल्यानुसार सहाय्यक कागदपत्रे पाठवावील.

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड साठी

तारीख : ऑगस्ट १८, २०२० ठिकाण : मुंबई

सही/-वेवानंद मोजिद्रा कंपनी सेकेटरी

TÜV

eers

EN 190 9002 4SO 9001:2000

RWTUV

KE KESAR ENTERPRISES LIMITED CIN: L24116MH1933PLC001996

Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020 Email: headoffice@kesarindia.com; Ph: (+91-22) 22042396 / 22851737 Website: http://www.kesarindia.com

NOTICE OF 85thANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND INTIMATION OF CLOSURE OF REGISTER OF **MEMBERS & SHARE TRANSFER BOOKS**

Notice is hereby given that the 85th Annual General Meeting ('AGM') of the Members of the Company is scheduled to be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, September 11, 2020 at 03.30 p.m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI" (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of AGM dated August 07, 2020. Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://instameet.linkintime.co.in. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the

Members may please note that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 4th September, 2020 to Friday, 11th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s), through email. The aforesaid documents are also available on the Company's website i.e. http://www.kesarindia.com and on the website of the Stock Exchange, i.e., BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of Link Intime India Pvt. Ltd. i.e. https://instavote.linkintime.co.in

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members, facility to cast their vote through remote e-voting, on any or all of items/ resolutions set forth in the Notice of AGM. Further, the facility for voting through electronic voting system will also be made available during the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote during the AGM through e-voting system. Link Intime India Private Limited ('LIIPL') has been engaged by the Company to provide e-voting facility. The Instructions for remote e-voting and e-voting facility during the AGM are outlined in the Notice of AGM.

Members, who have exercised their right to vote through remote e-voting, may attend the AGM, but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility during the AGM. Members of the Company holding shares in physical or dematerialised form, as the case may be, as on the Cut-off date i.e. Friday, September 04, 2020 ('Cut-off date') only shall be entitled to avail the facility to cast their vote(s) by way of remote e-voting as well as e-voting facility during the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up

equity share capital of the Company as on the Cut-off date. The remote e-voting facility will be available during the period as given below: Commencement of remote e-voting | September 08, 2020 (9.00 a.m. IST) September 10, 2020 (5.00 p.m. IST) End of remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid period and time and the remote e-voting module will be disabled by Link Intime India Pvt. Ltd. for voting

Once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to

change it subsequently or cast the vote again. Any person, who acquires share(s) and becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and is a Member as on the Cut-off date, may obtain the User ID and Password by sending a request at

insta.vote@linkintime.co.in or calling on +91-22-49186000. In case shareholders/ members have any queries or grievances regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or contact Shri Rajiv Ranjan, Assistant Vice President (e-voting) at Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 or email at enotices@linkintime.co.in or contact at +91-22-49186000.

Place: Mumbai Date: August 19, 2020

For Kesar Enterprises Limited D J Shah Sr. Vice President (Legal) & Company Secretary



INDO COUNT INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: Office No. 1, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109. Tel. No.: (230) 2483105; Fax No.: (230) 2483275 e-mail: icilinvestors@indocount.com; Website: www.indocount.com

		(Rs	. In Crores	except EPS	
SI.	Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended 30-06-2019	
No.		30-06-2020	31-03-2020		
		Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income	335.97	2134.76	518.46	
2	Net Profit for the period before Exceptional item and tax	22.86	155.14	51.99	
3	Exceptional Item	(9	(98.46)		
4	Net Profit for the period before tax	22.86	56,68	51.99	
5	Net Profit for the period after tax	17.70	73.10	34.67	
6	Total Comprehensive Income for the period	36.57	24.51	37.59	
7	Paid up Equity Share Capital	39.48	39.48	39.48	
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	54)	946.54		
9	Earning Per Share (of ₹ 2/- each) Basic and Diluted (Not Annualised)	0.91	3.74	1.76	

s : Company's Standalone Financial information is as t	nelow:	1000	
2000	Quarter		s. In Crores Quarter
Particulars	ended	ended	ended
	30-06-2020	31-03-2020	30-06-2019
CALLED SAFACING CO.	Unaudited	Audited	Unaudited
Total Income	323.07	2,019.39	476.97
Net Profit for the period before Exceptional item and tax	21,61	154.69	51.36
Exceptional Item		(98.46)	-
Net Profit for the period before tax	21.61	56.23	51.36
Net Profit for the period after tax	16.07	73.76	33.63
Total Comprehensive Income for the period	35.40	26.65	36.27
	Particulars Particulars Total Income Net Profit for the period before Exceptional item and tax Exceptional Item Net Profit for the period before tax Net Profit for the period after tax	Company's Standalone Financial information is as below: Particulars Quarter ended 30-06-2020 Unaudited Total Income 323.07 Net Profit for the period before Exceptional item and tax 21.61 Exceptional Item - Net Profit for the period before tax 21.61 Net Profit for the period after tax 16.07	Particulars Quarter ended 30-06-2020 31-03-2020 Unaudited Audited Total Income 323.07 2,019.39 Net Profit for the period before Exceptional item and tax 21.61 154.69 Exceptional Item (98.46) Net Profit for the period after tax 21.61 56.23 Net Profit for the period after tax 16.07 73.76

Directors at their meeting held on August 18, 2020. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results. Revenue from operations for the guarter ended June 30, 2019 includes incentive of Rs. 14.56 Crores accrued under Merchandise Exports from India Scheme (MEIS). Pursuant to the Notifications dated January 14, 2020 and January 29, 2020 issued by The Ministry of Textiles & the Ministry of Commerce, Government of India, withdrawing the entitlement under Merchandise Exports from India Scheme (MEIS) with retrospective effect from March 07, 2019 on certain products exported in the past, the Group had written off the MEIS benefit for the period from March 07, 2019 to September 30, 2019 in the financial results for the Quarter and Nine Months ended December 31, 2019, and had discontinued accruing MEIS

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of

comparable to the extent explained above. IMPACT OF COVID PANDEMIC AND RELATED LOCKDOWN MEASURES The Group's manufacturing operations resumed in the last week of April 2020 following the gradual relaxation of lockdown conditions. Though the plants had to contend with local mobility restrictions of people and supply chain, besides the distancing norms, the situation improved

substantially in June 2020 thereby enhancing the capacity utilization.

incentive after September 30, 2019. The figures for the quarter ended June 30, 2019 are not

Also the retail stores in US and EU, our principal markets started regaining normalcy from June onwards, which helped our business gather momentum. The revenues and earnings of the Group for Q1 FY 21 were impacted during the lockdown and ramp up period on account of Covid -19 conditions. The Group has assessed, and is continuously reviewing, its liquidity, future cash flow projections and the probability of occurrence of the forecasted transactions underlying the hedges based on orders in hand and current

indicators of future economic conditions. The financial results for Q1 FY 21 takes in to

consideration such assessment of the possible effects of the Covid -19. However, the impact

of pandemic in the subsequent period may be different from the estimations used at the time of finalising these financial results. The Holding Company elected to exercise the option permitted under section 115BAA of the Income-tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019 with effect from quarter ended September 30, 2019. Therefore, income tax expense for the Q1 of

2019-20 is not comparable to all periods presented in the above results. The figures for the Quarter ended March 31, 2020 are balancing figures between the audited figures of the full Financial Year and the reviewed year-to-date figures upto the third Quarter of the Financial Year.

The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full Financial Results for the Quarter ended on June 30, 2020 are available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website at

www.indocount.com. The Group mainly operates only in one segment namely "Textiles" and hence segment details are not required to be published.

For and on behalf of the Board of Directors

Anil Kumar Jain

DIN: 00086106

Executive Chairman

Place: Mumbai

Place : Mumbai Date : August 18, 2020



Dhanlaxmi Fabrics Ltd.

CIN: L17120MH1992PLC068861

Regd. Office: Bhopar Village, Manpada Road, Dombivli (E), Thane-Dist-421 204. Tel: 0251-2870589, 2870590 / 91 / 92, Fax: 0251-2870545 E-mail: info@dfl.net.in, Website: www.dfl.net.in

BSE Code: 521151

Extract of standalone UnAudited Financial Results for the guarter ended June 30, 2020

(Rs. In Lakhs) **Particulars** Quarter Quarter Quarter Year Ending Ending Ending Ending 30.06.2020 31.03.2020 30.06.2019 31.03.2020 (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) 1,689.750 2,287.750 7,895.520 Total income from operations 205.530 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax (101.540)(128.840)131.480 185.020 131,480 Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items). (101.540)(128.840)185.020 Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-) 858.110 858,110 858.110 858.110 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each) 2.160 Basic (1.180)(1.500)1.530 (1.180)(1.500)1.530 2.160 Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each) Basic: (1.180)(1.500)1.530 2.160 Diluted: (1.500)

Note: 1. The above Standalone results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 19th August, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 19th August, 2020. 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

Extract of Consolidated UnAudited Financial Results for the guarter ended June 30, 2020

				(RS. In Lakins)
Particulars	Quarter Ending 30.06.2020 (Unaudited)	Quarter Ending 31.03.2020 (Audited)	Quarter Ending 30.06.2019 (Unaudited)	Year Ending 31.03.2020 (Audited)
TTotal income from operations	225.740	1,908.700	2,509.640	8,593.820
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(110.940)	(129.800)	138.570	189.380
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(110,940)	(129.800)	138,570	189.380
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	858.110	858.110	858.110	858.110
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)	i i		62	
Basic:	(1.290)	(1.510)	1.620	2.210
Diluted:	(1.290	(1.510)	1.620	2.210
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				,11,71,410
Basic :	(1.290)	(1.510)	1.620	2.210
Diluted :	(1.290)	(1.510)	1.620	2.210

Note: 1, The above Standalone results have been reviewed by Audit Committee in their meeting held on 19th August, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 19th August, 2020. 2. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.dfl.net.in)

For Dhanlaxmi Fabrics Ltd. Vinod Jhawar Managing Director Date: 19.08.2020